SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

January 21, 2021

To, The Manager, Corporate Relations Dept., BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalai Street, Kala Ghoda, Fort, Mumbai, 400001

Scrip Code: 509423

Dear Sirs.

Sub: Newspaper Advertisement- Results for the quarter ended December 31, 2020

Please inform enclosed herewith the newspaper advertisement for the unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2020 of Sanathnagar Enterprises Limited published in the following newspapers:

1. Financial Express

2. Mumbai Lakshadweep

This is for your information and records, you are requested to inform your members accordingly.

Thanking you,

Yours Faithfully,

For Sanathnagar Enterprises Limited

Hitesh Marthak **Company Secretary**

ACS:- A18203

Encl: A/a

SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

CIN: L99999MH1947PLC252768 Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, POLY MEDICURE LIMITED Mumbai - 400 001 Tel.: 91.22.23024400 Fax: +91.22.23024550 Read. Off.: 232-B. Third Floor, Okhla Website: www.sanathnagar.in E-mail: Investors.SEL@lodhagroup.com ndustrial Estate, Phase-III, New Delhi-110020 EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH PERIOD ENDED 31-DECEMBER-2020 Tel: 011-33550700, Fax: 011-26321894

Sr. No.	Particulars	For the quarter ended	For the Nine month For the period ended quarter en	
	00 08 abut 66-968-00	31-Dec-20 (Unaudited)	31-Dec-20 (Unaudited)	31-Dec-19 (Unaudited)
1	Total Income from Operations	T.	0.52	2.78
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(7.48)	(13.81)	(46.14)
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(7.48)	(13.81)	(46.14)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(7.48)	(13.81)	(46.14)
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(7.48)	(13.81)	(46.14)
6	Equity share capital (Face Value of ₹ 10 each)	315.00	315.00	315.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		(1,467.38)	
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each) (not annualised) Basic and Diluted	(0.24)	(0.44)	(1.46)

P#D/MED

CIN: L40300DL1995PLC066923

Email: investorcare@polymedicure.com Website: www.polymedicure.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to provisions of Regulation 47 of the Securities

and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 27th January, 2021 inter alia

To consider and approve the Un-Audited

31st December, 2020.

Board may deem fit.

Place: New Delhi

Date: 20.01.2021

Financial Results of the Company for the

Third quarter and nine months ended on

To transact any other matter which the

For Poly Medicure Limited

Avinash Chandra

Company Secretary

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e.www.bseindia.com and of the Company i.e.www.sanathnagar.in.

Sanjyot Rangneka

Place: Mumbai Date: 20-January-2021

JSW Ispat Special Products Limited (Formerly known as Monnet Ispat and Energy Limited)

Registered Office: Monnet Marg, Mandir Hasaud, Raipur-492101 (Chhattisgarh). Phone: +91 771 2471 334 to 339; Fax: +91 771 2471250 E-mail: isc_jispl@aionjsw.in Website: www.aionjsw.in CIN: L02710CT1990PLC009826

		Standalone					Consolidated						
SIL	Particulars	C	uarter ende	d	Nine mon	ths ended	Year Ended	0	uarter ende	d	Nine mon	ths ended	Year Ended
No.	raidculais	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	Total revenue from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax,	1163.56	957.84	587.49	2,719.08	2,034.19	2664.13	1163.61	957.84	587.49	2719.13	2034.19	2664.44
	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	29.81	(62.06)	(137.15)	(185.90)	(383.83)	(488.16)	29.49	(63.92)	(137.70)	(188.56)	(387.52)	(492.00)
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	29.81	(62.06)	(137.15)	(185.90)	(383.83)	(488.16)	29.49	241.22	(137.70)	116.58	(387.52)	(492.00)
	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other		(62.06)	(137.15)	(185.90)	(383.83)	(488.16)	29.49	241.22	(137.70)	116.58	(387.52)	
6	Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve)	30.22 469.55	(61.47) 469.55	(137.49) 469.55	(184.85) 469.55	(387.72) 469.55	(491.81) 469.55	29.94 469.55	250.14 469.55	(140.43) 469.55	125.34 469.55	(400.05) 469.55	(521.33) 469.55
8	as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (for continuing and						490.46						177.27
	discontinued operations) - Basic (Rs.) Diluted (Rs.)	0.63 0.30	(1.32) (1.32)	(2.92) (2.92)	A	(8.17) (8.17)	(10.40) (10.40)	0.63 0.30	5.15 2.43	(2.93) (2.93)	2.50 1.18	(8.25) (8.25)	(10.48) (10.48)

Date: 19.01.2021

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results including Notes thereto are available on the website of the Company (www.aionjsw.in) and Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 19" January, 2021. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the results for the guarter ended 31" December, 2020. For JSW Ispat Special Products Limited

(Formerly known as Monnet Ispat and Energy Limited) Ravichandar Moorthy Dhakshana Whole-time Director DIN: 03298700

www.Intinfotech.com





A Larsen & Toubro **Group Company**

LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED

Registered Office: L&T House, Ballard Estate, Mumbai 400 001; Tel: (91 22) 6752 5656; Fax: (91 22) 6752 5893, E-mail: investor@Intinfotech.com; Website: www.Intinfotech.com, Corporate Identity Number: L72900MH1996PLC104693

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

						₹ Millio			
	Consolidated								
Particulars		Quarter ended		Nine month	s ended	Year ended			
	31 December 2020	30 September 2020	31 December 2019	31 December 2020	31 December 2019	31 March 2020			
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
Total income	32,217	30,351	28,753	92,718	81,257	112,078			
Net profit before tax	6,994	6,131	4,998	18,714	14,514	20,029			
Net profit after tax	5,193	4,568	3,767	13,925	10,928	15,205			
Total comprehensive income	6,254	6,382	3,919	18,056	9,834	11,106			
Equity share capital	175	175	174	175	174	174			
Earnings Per Share (not annualized)									
(Face value of ₹1/- each)									
a) Basic (in ₹)	29.71	26.13	21.70	79.76	62.93	87.45			
b) Diluted (in ₹)	29.53	25.95	21.50	79.22	62.31	86.61			

₹ Million

	Standalone								
Particulars		Quarter ended		Nine month	Year ended				
	31 December 2020	30 September 2020	31 December 2019	31 December 2020	31 December 2019	31 March 2020			
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
Total income	30,387	28,403	27,001	87,085	77,084	106,059			
Net profit before tax	6,624	5,754	4,846	17,679	14,768	20,070			
Net profit after tax	4,942	4,298	3,665	13,210	11,365	15,524			
Total comprehensive income	5,732	6,066	3,664	16,856	10,015	11,143			
Equity share capital	175	175	174	175	174	174			
Earnings Per Share (not annualized)									
(Face value of ₹ 1/- each)									
a) Basic (in ₹)	28.31	24.64	21.05	75.75	65.40	89.31			
b) Diluted (in ₹)	28.14	24.47	20.87	75.24	64.76	88.45			

Notes:

- 1. The consolidated financial results and the standalone financial results of the Company for the guarter and nine months ended December 31, 2020 have been subjected to limited review by the statutory auditors, reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on January 19, 2021.
- 2. The above is an extract of the detailed format of the unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited consolidated financial results and the unaudited standalone financial results for the guarter and nine months ended December 31, 2020 are available on the Stock Exchanges website of BSE (www.bseindia.com/corporates), NSE (www.nseindia.com/corporates) and Company's website at www.Intinfotech.com/investors.
- 3. Results for the guarter and nine months ended December 31, 2020 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) as notified by the Ministry of Corporate Affairs.
- Figures for the earlier periods have been regrouped, wherever necessary.

For LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED

Adfactors 824

Place: New Jersey, USA, Date: January 19, 2021

Sanjay Jalona Chief Executive Officer & Managing Director

FINANCIAL EXPRESS

PUBLIC ANNOUNCEMENT OF FINAL EXIT OFFER TO THE EQUITY SHAREHOLDERS OF

MINDA FINANCE LIMITED Registered Office: B-64/1, Wazirpur Industrial Area, Delhi-110052 CIN: U67120DL1985PLC021349

PH: 011-4937 3931 E-mail: lalitk@mindagroup.com Website: www.mindafinance.co.in

THE EQUITY SHARES OF MINDA FINANCE LIMITED ('THE COMPANY') HAVE ALREADY BEEN DELISTED FROM BSE LIMITED, THE ONLY STOCK EXCHANGE WHERE SHARES OF THE COMPANY WERE LISTED AND HENCE ARE NO LONGER TRADED. THIS OFFER IS TO PROVIDE YOU WITH A FINAL OPPORTUNITY TO EXIT.

AS A SHAREHOLDER OF THE COMPANY PLEASE NOTE THAT DUE TO DELISTING YOU SHALL NO LONGER BE ABLE TO SELL THE SHARES OF THE COMPANY OVER THE STOCK EXCHANGES AND THEREFORE IT WOULD BE DIFFICULT TO DISPOSE OFF YOUR SHARES.

All the remaining Public Shareholders of Minda Finance Limited ("the Company") are hereby informed that subsequent to the successful completion of delisting offer, which were concluded in accordance with Chapter VII and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 ("the Regulations") and subsequent amendments thereto, wherein the exit offer was made by the Promoter/Acquirer i.e. M/s. Minda Investments Limited at the exit price of Rs. 1950.00/- (Rupees One Thousand Nine Hundred and Fifty Only) to the public shareholders of Minda Finance Limited.

The BSE Limited vide its notice bearing reference no. 20210106-18 dated 6th January, 2021 have delisted the company from the exchange with effect from 20th January, 2021.

As per SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 and subsequent amendments thereof, the BSE Limited have stipulated that the acquirer shall provide an exit option to the remaining public shareholders of the Company. The Public Shareholders of the Company who did not or were unable to participate in the delisting offer or who unsuccessfully tendered their shares in the aforementioned processes, now have a last and final opportunity to sell their shares to the promoter/acquirer at the exit price of Rs.1950.00/- (Rupees One Thousand Nine Hundred and Fifty Only) per share commencing from 21st January, 2021 to 20th January, 2022 i.e. for a period of One Year in Compliance with relevant provisions of SEBI (Delisting of equity shares) Regulations, 2009 and subsequent amendments thereto.

The Form of Acceptance alongwith relevant enclosures inviting public shareholders to tender their shares at the exit price to the "Acquirer" is being shortly dispatched to all the remaining public shareholders, who did not or were unable to participate in the delisting process or who unsuccessfully tendered their shares in the aforementioned processes.

Subject to any Regulatory Approvals as may be required, the Acquirer intends to dispatch payment to the shareholders who will validly tender their shares to the Acquirer with all the necessary documentation within 15 days of such receipt

TENDERING PROCESS FOR REMAINING EQUITY SHARES

- Shareholders holding their equity shares in physical form: Equity Shareholders who hold equity shares in physical form and wish to tender their shares will be required to send the Form of Acceptance Cum Acknowledgement duly filled in, Original Physical Share Certificate accompanied with Blank Transfer Deed duly signed along with relevant authorizations, if applicable, to the Promoter/ Acquirer at its address Minda Investments Limited, Village Naharpur Kasan, Nakhrola, Manesar, Distt. Gurugram-122004.
- 2. Shareholders holding their equity shares in Demat Form: Beneficial Owners and shareholders holding equity shares in dematerialized form, will be required to send their duly filled in Form of Acceptance Cum Acknowledgement along with relevant authorizations, if applicable, alongwith photo copy of delivery instructions in "Off-Market" mode or Counterfoil of the delivery instructions in "Off-Market" mode duly acknowledged by the Depository Participant ("DP") in favour of following account and send it to the Promoter/ Acquirer at its address Minda Investments Limited, Village Naharpur Kasan, Nakhrola, Manesar, Distt. Gurugram-122004.

: ICICI Bank Limited **Depository Participant Name** Depository Participant Identification Number 13017600 Client Identification Number 00318743

Depository Name Central Depository Services (India) Limited Minda Investments Limited

Depository Account Name

For any query relating to the exit offer, please consult the Company. The shareholders are requested to tender or send their complete document(s) to the Promoter/ Acquirer at the following address as per the mode of delivery mentioned herein from Monday to Friday between 10:00 A.M. to 5:00 51 N A 1 1

SI. No.	Address	Contact Person	Mode of delivery	Telephone Number	Fax No.
1.	Minda Investments Limited	Mr. Lalit Khubchandani,	By Regd. Post/	0124-	N.A.
	Village Naharpur Kasan, Nakhrola, Manesar, Distt. Gurugram-122004	Company Secretary (Minda Finance Limited)	Speed Post/ Courier/ Hand Delivery	2291621/622	

For MINDA FINANCE LIMITED

LALIT KHUBCHANDANI Company Secretary

1800 425 1199 1800 420 1199 www.federalbank.co.in 6 +91 484 2630994/5 (NRI) email: secretarial@federalbank.co.in CIN: L65191KL1931PLC000368

FEDERAL BANK

Open your preferred **Savings Account**

in just 3 minutes over a

video call

Place: Delhi

Date: 21-01-2021

Scan QR code to open a savings account of your choice





UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND **NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020**

(₹ in Lakhs)

Particulars			Standalone		Consolidates			
		(वेधकगरेक क्षत्रका 31.12.2020 Unausites	Nine Worths ended 31.12,2020 Unaudited	Quarte enses 31.12,2019 Unaverses	Quarter ender 31.12,2020 Unavarer	Ninerwonns ender 31.12,2020 Unaudter	्रीध वर्षक कारावर 31:12:2019 Umausites	
1	Total income from operations	394,136	1,:187,:111	373,822	408,877	1,227,551	388,471	
2	Net Profit from ordinary activities after tax	40,410	1111,249	44,064	41,88114	1114,309	45,162	
3	Met Profit for the period after tax (lafter Extraordinary litems)	40,410	1111,249	44,064	41,8914	1114,309	445,1162	
4	Paid-up Equity Share Capita (Face value ₹2%- per Equity Share)	39,917	39,917	39,846	39,917	39,917	39846	
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	1,411,407	1,411,407	1,287,102	1,441,8882	1,441,882	1,309,62	
6	Earnings Per Share (EPS) ((in ₹)) (before extra ordinary ittems) (of ₹2/- each)							
	Blasic	2.03*	5.58*	2.21*	2:10*	5,73*	22:27*	
- 5)	Diluted	2.02*	5.56*	2.20	2:009*	5,72*	2.26	
7	Earnings Per Share (EPS) ((in ₹)) (after extra ordinary ittems) (of ₹2/-each)							
	Basic	203*	5.58*	2.21*	22:100*	5,73*	221*	
Î	Diluted	2.02*	556*	2.20*	z <u></u> :@9*	5.72*	226	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on Bank's website at www.federalbank.co.in.

Kochi January 20, 2021

Shyam Srinivasan MANAGING DIRECTOR & CEO (DIN: 02274773)

The Federal Bank Limited, Regd. Office: P.B.No.103, Federal Towers, Aluva- 683 101

धुव्रयाचा कहर; पश्चिम बंगालमध्ये

ॅमीषण अपघातं, १३ जणांचा मृत्यू

मारताचा शेजारील देशांना मद्त्रीचा हात; मूटान, मालदिवला पाठवली कोरोनाची लंस

(प्रतिनिधी) : उत्कृष्ट नियोजनाद्वारे कोरोनाच्या संकटावर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतानं नियंत्रण मिळवलं आहे. या आजारावरील लस निर्मिती भारत राहिला आहे. त्यामुळे अवघं जग भारताकडं आशेने पाहत आहे. जागतिक स्तरावरील जबाबदारी ओळखुन कौतुकास्पद पावलं टाकत आहे. नुकताचं भारतानं भुटान आणि मालदीव या आपल्या संख्या शेजारी देशांना भेट स्वरुपात कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला

एएनआयच्या माहितीनुसार, मंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज भूटानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे १.५ लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले

वसई-विरार, दि. २०: (प्रतिनिधी)

राज्यातील अनेक महापालिकांमध्ये होऊ

घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता

वसई-विरार महापालिकेतील राजकारणानेही

वेग घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणूकींनंतर

महाविकास आघाडीने हितेंद्र ठाकूर यांच्याकडे

वसई-विरार महापालिका निवडणुकीत

१५ जागांची मागणी केल्याची माहिती

विश्वसनीय सूत्रांनी दिली. सध्या वसई-

विरार महापालिकेतील एकूण ११५ जागांपैकी

बहुजन विकास आघाडीच्या १०९ जागा आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बविआचे काही

उमेदवार पक्षत्याग करून महाविकास

आघाडीतील पक्षांमध्ये सामील होणार आहेत.

तेथून निवडून आल्यानंतर ते पुन्हा एकदा बहुजन

विकास आघाडीची कास धरणार अशी कुजबुज

हितेंद्र ठाकूर अध्यक्ष असलेल्या बहुजन विकास

आघाडीचा आलेख चढता आहे. यंदा हा आकडा

आणखी पुढे नेऊन संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित

करण्याची बविआचा प्रयत्न आहे. महाविकास

आघाडीच्या नेत्यांनाही ठाकूर ब्रॅंडच्या ताकदीची

कल्पना असल्याने त्यांनी १५ जागांची मागणी

<u>जाहीर नोटीस</u>

कळविण्यात येते की, वन्दावन गार्डन सहकार

यशवंत विवा टाउनशिप, गाव - आचोळे नालासोपारा (पूर्व), ता.वसई, जि. पालघर-४०१२०९ या संस्थेचे सभासद श्री. टी.व्ही

नागराजन उर्फ तत्तमंगलम व्ही. नागराजन असु

या संस्थेच्या इमारतीत **सदनिका क्र.एफ**/ **३०**१

तिसरा मजला, बि. नं. ४, वृन्दावन गार्ड

को ऑ हामो लि धारण करणाऱ्याश्री टीव्ही

तारीख ०९/०९/२०१५ रोजी निधन झाले त्यांनी

नामनिर्देशन केलेले नव्हते. माझे अशील श्री

अय्यर यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध

हस्तांतरित करण्यासंबंधी वृन्दावन गार्डन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित संस्थेकडे अर्ज केला आहे.

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात मालमत्तेत

असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध

इस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदा

किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडन हक

नागण्या हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस

प्रसिद्ध झाल्यापासन १ ४ दिवसांच्या आत मला **जॉ**प

नं. ५५, संस्कृती सीएचएस लि., वसई

नं. ५५, संस्कृता सार्यपुर, नालासोपारा लिंक रोड, नालासोपारा (पू.)

पराव्यासह कलवावे अन्यथा तसा कोणाचाई

अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला आहे

असे समजण्यात येऊन मयत सभासदाचे संस्थेच्य

भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य

हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवार्ह

करण्याची संस्थेला मोकळीक राहील आणि पुढील

दि. २१/०१/२०२१ ॲड. राजकुमार तिवारी

कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

जि. पालघर ४०१२०९ ह्या पत्त्यावर

ग्रामन नागगजन उर्फ

गेल्या दोन महापालिका निवडणुकांमध्ये

लाख डोस पाठवण्यात येणार

भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगातील एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. आजवर भारतानं जगातील अनेक विविध आजारांवरील औषधे तसेच लसींचा पुरवठा केला आहे. करोनाच्या या संकट काळात सध्या भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु आहे. दरम्यान, भारतातील कंपन्यांना जगातील अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी आगाऊ नोंदणी

शेजारील देशांना भेट स्वरुपात पाठवली आहे. भारत सरकारकडून या दोन लसींना आपत्ककालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली

महाविकास आघाडीची हितेंद्र ठाकुरांकडे १५ जागांची मागणी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग

नगरसेवकाने बहुजन विकास आघाडीची

कास सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास

आघाडीचे काही उमेदवार पक्षत्याग करून

महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सामील

होणार आहेत. तेथून निवडून आल्यानंतर ते

पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीची कास

धरणार आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी आणि

इतर पक्षांना जायबंदी करण्यासाठी हा बहुजन विकास आघाडीचा डाव असल्याची टीका विरोधी

पक्षातील एका ज्येष्ठ महिला नगरसेविकेने

केल्याचे सांगितलं जात आहे.

दरम्यान, बविआच्या

ट्रम्प यांनी शेवटच्या भाषणात बायडेन यांचा उल्लेख टाळला, पण जाता जाता दिला सूचक इशारा

वॉशिंग्टन, दि. २०, (प्रतिनिधी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या राजकीय हिंसेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न बुधवारी (भारतीय वेळेनुसार) राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाला दिलेल्या शेवटच्या भाषणात केला. ट्रम्प यांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये चार वर्षांच्या कार्यकाळामध्ये काय काय केलं याचा पाढा वाचुन दाखवला. त्याचबरोबर त्यांनी मी सुरु केलेल्या आंदोलनाची ही केवळ सुरुवात असल्याचा सूचक इशाराही दिला. एका फेअरवेल

व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांना शुभेच्छाही दिल्या. ''या आठवड्यात आपल्याला नवीन सरकार मिळणार आहे. आम्ही सर्व प्रार्थना करतो की नवीन अमेरिकेला आणि

ठेवण्यात समृद्ध मिळो.'' असंही ट्रम्प या व्हि डीओत

एका माजी

NDRIDN ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: लिला बिझनेस पार्क, ५वा स्तर, अंधेरी-कुर्ला रोड,

ई-मेल:sharecmpt.GNO@saint-gobain.com, वेबसाईट:www.grindwellnorton.co.in

सीआयएन: एल२६५९३एमएच१९५०पीएलसी००८१६३

येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे

अलेखापरिक्षित वित्तीय अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१ रोजी

अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. द्रर.:०२२-४०२१२१२, फॅक्स:०२२-४०२१२१०२.

जाहीर सूचना

एन्टरप्रायझेस आणि श्री. लिलाधर के. शेडगे

यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.२०१, न्यु अस्मिता

कोहौसोलि., बेकरी गल्ली, भाईंदर (प.), जिल्हा

ठाणे-४०११०१ या जागेबाबत दिनांक

२१.०६.२००१ रोजीचा मुळ विक्री करारनामा झाल

होता. सदर करारनामाची मुळ पावती हरवली आहे जर कोणास सापडल्यास किंवा दावा/आक्षेप

असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर १५ दिवसांत

३३/२७, श्री सिद्धी कोहौसोलि., गोराई

दिनांक: २१.०१.२०२१

गार्दंडवेल नॉर्टन लिमिटेडकरित

के. विस्वेस्वरन

सदस्यत्व क्र.ए१६१२३

सेक्टर-१, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१

''आम्ही त्यांना शभेच्छा देतच आहोत पण त्याच वेळी नशीबही त्यांना साथ देवो हीच प्रार्थना करतो,'' असंही ट्रम्प या व्हिडीओत म्हणताना

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या मतदानामध्ये आणि मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचे आरोप ट्रम्प यांनी केले होते. मात्र त्यांना यासंदभातींल कोणतेही परावे सादर करता आले नाही. ट्रम्प यांनी आपल्या या शेवटच्या भाषणामध्ये बायडेन यांचा थेट उल्लेख एकदाही केला नाही. त्यांनी नवीन सरकारचा उल्लेख करताना, ''पुढील सरकार'' असं म्हटलं. ट्रम्प यांच्या अनेक

> घोळ झाल्याचं वाटतं. आपल्या शेवटच्या भाषणामध्ये अमेरिकेच्या मावळत्या राष्ट्राध्यक्षांनी मागील चार वर्षांचा ट्रम्प प्रशासनाचा कार्यकाळ म्हणजे अमेरिकेतील लोकांसाठी एखाद्या विजयासारखा

समर्थकांना राष्टाध्यक्ष निवडणकीमध्ये

आपल्या प्रमुख कामगिरीमध्ये मध्य-पूर्वर्तील

असल्याचा दावा केला

PUBLIC NOTICE

The general public at large is hereby informed that the father of applican namely Mr. Damu Dagadu Ombale died at the residence address 13A/H/404,Sangam CHSL, Sangharst Nagar, Chandivali Farm, Near Chandival Studio, Sakinaka, Mumbai-400072 or 09/08/2019 And the death was no recorded with the concerned "BMC" I Ward and to get it recorded as per lega order the application has been filed with the Andheri Court.

the Andhert Court. If anybody has any objection relating to registration of death as per lega proceeding is hereby informed to be present on 03/02/2021 before 66th court Andheri Magistrate Court with writter objection to same failing which and as per the legal proceeding appropriate order will be passed.

Date: 21/01/2021 Andheri Metropolitan Court (Sr. Clerk)

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that ou

clients (1) Shri. Vijay Padiyar and (2) Shri Kunal Padiyar are intend to jointly

ourchase the Flat premises being Flat No

52, adm. 225 sq. ft carpet area, on 7th Floor, EWing, Lokmanya SRA Co-op. Hsg Soc. Ltd., constructed on land bearing

CTS No. 167 to 178, situated at Sai Baba Road, Jawahar Nagar, Village Bandra Taluka Andheri, Khar (East), Mumbai-400 051 (hereinafter referred as the said flat from Shri. Jayant Variava and Shri

Champaklal Variava. That the said flat wa pintly owned by Shri. Jayant Variava, Shr

Champaklal Variava and Shri

Dineshkumar Variava in their life time bu Shri. Dineshkumar Variava was expired or

25/05/2019 leaving behind his legal heir namely Varsha Variava, Jinal Variava &

Any person having claim, right, title o interest of any nature whatsoever in the

above said property and with regard to

aforesaid transfer by way of sale, gift

ease, inheritance, exchange, mortgage

charge, lien, trust, possession, easement attachment or otherwise howsoeve

should intimate their objections if any in

ting within 15 days from the publication

this notice to failing which, the claim of

the such person/s, if any, will deemed to have been waived and/or abandoned for

Sd/- R.P. Chaubey, Advocate

Off: Gala No. 14, Vaishnav Nagar, Harpate Pada, Dhanu Baug., Nalasopara (E), Palghar.

all intents and purpose.

Ojas Variva.

Santosh S Pandey (Advocate) **For The Applicant**

The Ward Officer L Ward (BMC)

the Andheri Court.

Place: Mumbai

विषाणसंदर्भातील लसीकरणाबरोबरच इतर काही गोष्टींचा उल्लेख केला. ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या शेवटी झालेल्या राजकीय हिंसेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना मागील चार वर्षांमध्ये घेतलेल्या चांगल्या निर्णयांची अमेरिकेला पुन्हा एकदा आठवण करुन दिली.

''राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी सर्वात पहिली प्राथमिकता ही अमेरिकेबद्दल सतत वाटणारी चिंता, येथील श्रमिक आणि अमेरिकन कुटुंबांचे सर्वोत्तम हित हीच होती. कमीत कमी टीका होईल असा मार्ग निवडावा असा प्रयत्न मी कधीही केला नाही. मी अनेक कठीण विषयांवर कठोर निर्णय घेतले कारण तुम्ही असे निर्णय घेण्यासाठीच माझी निवड केली होती,'' असंही ट्रम्प म्हणाले.



NOTICE is hereby given that Certificates for 100 Equity Shares, Folio No. X0728200 of BIRLA CABLE LIMITED standing in the name of Sonal Rajeshkumar Patel & Rajeshkumar Bhavinchandra Pate have been lost or mislaid and the undersigned has applied to the company to issue duplicate Certificates for the aforesaid shares Any person who has a claim in respec of the said shares should lodge such claim with the company at the Registered office Udyog Vihar, P. O. Chorhata, Rewa - 486 006 (M.P.) India within one month from this date else company will proceed to issue duplicate Certificates

PUBLIC NOTICE S. Kothari are members of Raj Res II C.H.S. Ltd., situated at Mahavir Dahanukar Wadi, Kandivali (W), Mumba 400067 and holding **FLAT NO. B-606** he building of the society. Mr. Subhash E Kothari (First Name Holder) died o 7-01-2020. His Shares to be transfer the name of Mr. Paras B. Kothari.

The society hereby invites claims objections from the heir/ heirs or other laimants/ objector or objectors to the ransfer of said shares and interest and interest of the deceased member in their capital/ property of the society within a period of 21 days from the publication o his notice with copies of such documen and other proofs in support of his/her/the objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/property of the society.

f no claims/ objections are received with the period prescribed above, the societ shall be free to deal with the shares an nterest of deceased member in the capital/ property of the society in such anner as provided under the bye-laws of the society in such anner as provided under the bye-laws of the society in such anner as provided under the bye-laws of the society in such anner as provided under the society in such as the society in such he society.

The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the of bye-laws of the society.

A copy of registered bye-laws of the society is available for inspection by the laimants/ objectors in the office of the ociety/ with the secretary of the society etween 9.00 AM and 1.00 PM on working notice till date of expiry of its period.

For and on behalf of Raj Residency II C.H.S. Ltd. Date: 21-01-2021

[Under the Bye-law No

Smt Agnes Vincent Pereira a Member of the Jai Hanuman Cooperative Housing Society Ltd. having, address at Building No 12-A Amol Nagar, Naigaon(East). Tal-Vasai Dist-Palghar-401208 jointly holding flat No 21. Second Floor, A-Wing, in the building of the society, died on 31/10/2020 withou making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants. bjector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased nember in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections a received within the period prescribed bove, the society shall be free to deal with the shares society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by ne claimants/ objectors, in the office o the society, with the secretary of the ociety between 10 A. M. to 5 P.M. Fro the date of publication of the notice till the

Sd/ Date: 21/01/2021 The Secretary Jai Hanuman Co-op. Housing Society Ltd,

गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येथील जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे मंगळवारी रात्री ही घटना भारतात थंडीची लाट आली सुरु असून

भागातही पहायला मिळत आहेत.

जलपाईगुडी, दि. २०,

(प्रतिनिधी) : धुक्यामुळे पश्चिम

बंगालमध्ये भीषण रस्ता अपघात

झाला असून यामध्ये १३ जणांचा

मृत्यू झाला असून अनेक जण

त्याचे परिणाम देशाच्या इतर

झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास धुकं पहायला आहेत. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम आहे. दाट धुक्यामुळे येथे जलपाईगुडी जिल्ह्यात काल रात्री भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात १३ जणांचा जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात

Goorej

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेड

सीआयएन: एल२४२४६एमएच२०००पीएलसी१२९८०६

विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९. फोन.:२५१८८०१०/२०/३०, फॅक्स:२५१८८०४०, ई-मेल:investor.relations@godrejcp.com, वेबसाईट:www.godrejcp.com

	~				
फोलिओ	भागधारकांचे	दर्शनी मुल्य	अनुब्र	जुने भाग	
क्र.	नाव	रु.१ चे		प्रमाणपत्र	
		भाग संख्या			क्र.
००९९५०६	विजय चिमनलाल शाह	१२०	00६३९९९३९३	००६३९९९५१२	०५२४२३१
<i>७७७७७</i> ००	एस. सरोजा	१२०	00६0६४४७३३	००६०६४४७९२	
			०७३७२१७७५१	०७३७२१७८१०	0५०३००७
व्ही००४४२९	वीणा मेहता	१२०	००७११५६३८९	००७११५६४४८	
			<i>७७३७९९६८३८</i>	०७३७९९६८९७	०५६०७४८
०००८१७८	दिलीप व्ही. मेहता	280	००६०७४९३४५	००६०७४९४६४	
			०७३७२२३८४७	०७३७२२३९६६	040३४७0

जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासून ७ दिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्रसंदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत

Public Notice

ate Shri Bajranglal Garodia was

ember of Mangal Karini CHS d.,17th Road, Siddharth Nagar

oregaon West, Mumbai 400 10

nd was in possession of Flat No. D

3 in the building of the society, w

lied on 06.01.2020. Late Sh

ne Share Certificate No. 9 date

listinctive numbers from 41 to 45 o

ame of "Shri Bajranglal Garodia

on 14.10.1973 by the society. The

ciety hereby invites claims of

ojections from the heir/s or othe

aimants/ objector/s to the transfer of

ceased member in the capital

operty of the society within a perior

f 14 days from the publication of thi

otice, with copies of suc

ocuments and other proofs

support of his/ her/ their claims

jections for transfer of shares an

nterest of the deceased member i

ne capital/ property of the society.

o claims/ objections are receive

ithin the period prescribed above

ne society shall be free to deal wit

ne shares and interest of th

ceased member in the capita

roperty of the society in sucl

anner as is provided under the bye

aws of the society. The claims

bjections, if any, received by the ociety for transfer of shares and

erest of the deceased member

ne capital/ property of the societ

rovided under the bye-laws of th

aws of the society is available for

nspection by the claimants

piectors, in the office of the society

vith the secretary of the society i

ciety. A copy of the registered bye

ne said shares and interest of the

Rupees Fifty each endorsed in the

ijranglal Garodia was also holdin

व्ही श्रीनिवासन

नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, गोदरेज वन, पिरोजशा नगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे,

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकृत धारत/दावेदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे

फोलिओ	भागधारकांचे	दर्शनी मुल्य	अनुब्र	जुने भाग	
क्र.	नाव	रु.१ चे			
		भाग संख्या			क्र.
००९९५०६	विजय चिमनलाल शाह	१२०	6767976300	००६३९९९५१२	०५२४२३१
0000000	एस. सरोजा	१२०	००६०६४४७३३	००६०६४४७९२	
			०७३७२१७७५१	०७३७२१७८१०	०५०३००७
व्ही००४४२९	वीणा मेहता	१२०	००७११५६३८९	००७११५६४४८	
			<i>०७३७९९६८३८</i>	०७३७९९६८९७	०५६०७४८
०००८१७८	दिलीप व्ही. मेहता	२४०	००६०७४९३४५	००६०७४९४६४	
			०७३७२२३८४७	०७३७२२३९६६	०५०३४७०

आहे की, वर नमुद प्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार करू नये.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेडकरिता

ठिकाण: मंबर्ड

मुख्य वित्तीय अधिकारी व कंपनी सचिव

सनथनगर इंटरप्रायझेस लिमिटेड

कंपनीच्या संचालक मंडळाची वित्तीय वर्ष २०२०-२१ ची सहावी सभा होणार आहे

मंडळ सभेची सूचना कंपनीच्या www.grindwellnorton.co.in आणि स्टॉक www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

सीआयएन:एल९९९९एमएच१९४७पीएलसी२५२७६८ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४०००९. द्रा:९१-२२-२३०२४४००

फॅक्स:९१-२२-२३०२४५५०, वेबसाईट: www.sanathnagar.in, ई-मेल: investors.sel@lodhagroup.com ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाही कालावधीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलले नऊमाही	संपलेली तिमाही
तपशील	३१.१२.२०२० अलेखापरिक्षीत	३१.१२.२०२० अलेखापरिक्षीत	३१.१२.२०१९ अलेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	0.42	2.66
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(७.४८)	(१३.८१)	(४६.१४)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(७.४८)	(१३.८१)	(४६.१४)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(७.४८)	(१३.८१)	(४६.१४)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा)			
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(১૪.૯)	(१३.८१)	(४६.१४)
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	રૂ૧५.00	३१५.00	३१५.00
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद			
पत्रकात दिल्यानुसार		(१४६७.३८)	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)			
मूळ व सौमिकृत	(0.78)	(88.0)	(१.४६)
टीप ः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५	च्या नियम ३३ नसार स्टॉक	एक्सचेंजकडे सादर	करण्यात आलेली

त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या vww sanathnagar in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सनथनगर इंटरप्राईजेस लिमिटेडकरीत संज्योत रांगणेक (डीआयएन: ०७१२८९९२)



राजारामबापु सहकारी बँक लि; पेठ (शेड्युल्ड बँक)

ता. वाळवा, जि. सांगली पिन कोड ४१५४०७. फोन नं. ०२३४२-२५२१३१,२५२१३३ मोबाईल-९८६०६००७०० ई मेल : recovery@rajarambapubank.org

ज्याअर्थी, खाली सही करणार राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाकन्शयल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ कलम १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करुन दि. २४/१२/२०१९ रोजी मागणी नोटीस बजावली होती. कर्जदार मे. मॅन कॉर्प लि., यांनी सदर मागणी नोटीसमध्ये नमुद केलेली रक्कम रु. ५,०५,०९,५००/- (अक्षरी- पाच कोटी पाच लाख नऊ हजार पाचशे मात्र) अधिक त्यावरील दि. ०१/१२/२०१९ पासुनचे व्याज व इतर खर्च अशी एकुण रक्कम सदर नोटीस मिळाल्या तारखेपासुन ६० दिवसाचे आत बँकेत भरण्याची सूचना

वर नमुद कर्जदार यांनी मागणी नोटीसमध्ये नमुद केलेप्रमाणे रक्कम परतफेड न केल्यामुळे सदर कर्जदार, सहकर्जदार, जामीनदार व तमाम जनतेस याद्वारे अशी सूचना देणेत येते की, खाली सही करणा–या प्राधिकृत अधिकारी श्री. एस. आर पाटील यांनी सदर कायद्यातील कलम १३ (४) व नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारानुसार खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा दि. १५/०१/२०२१ व १६/०१/२०२१ रोजी घेतलेला आहे.

सदर कर्जदार, सहकर्जदार, जामीनदार व तमाम जनता यांना ह्या नोटीसीद्वारे असे कळविण्यात येते की त्यांनी खालील वर्णन केलेल्या मालमत्तेसंबंधी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करु नये. जर केल्यास तो राजारामबाप सहकारी बँक लि. पेट यांची दि ३०/११/२०१९ पर्यंतची थकबाकी रक्कम रु. ५,०५,०९,५००/— (अक्षरी— पाच कोटी पाच लाख नऊ हजार पाचशे मात्र) अधिक त्यावरील दि. ०१/१२/२०१९ पासुनचे व्याज व झालेले व भविष्यात होणारे इतर खर्च यांस बंधनकारक राहील. सिक्युरिटायझेशन ॲक्ट मधील सेक्शन १३ सबसेक्शन ८ मधील तरतुदीनुसार सदरील तारण मिळकत कर्जमुक्त करणेबाबतच्या

मालमत्तेचे वर्णन

कालावधीबाबत कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

अ)— दहीसर ता. बोरीवली मुंबई येथील सि. स. नं. ११३८ क्षेत्र २३३४.५० चौ. मी. मधील चंद्रलेखा बिल्डींगच्या ए विंग मधील दहाव्या मजल्यावरील सदनिका क्र. १००४ क्षेत्र ४८३ चौ. फुट व बी विंग मधील दहाव्या मजल्यावरील सदनिका क्र. १००५ क्षेत्र ५२० चौ. फुट, १००६ क्षेत्र ५२७ चौ. फुट, अकराव्या मजल्यावरील सदनिका क्र. ११०६ क्षेत्र ५२७ चौ. फुट, तेराव्या मजल्यावरील सदनिका क्र. १३०५ क्षेत्र ६२३ चौ. फुट, १३०६ क्षेत्र ६६२ चौ. फुट, १३०७ क्षेत्र ६६६ चौ. फुट, १३०८ क्षेत्र

ब)— एकसार तालुका–बोरीवली, जिल्हा बांद्रा, मुंबई महानगरपालिका हदीतील येथील एन. ए. प्लॉट नं, ४, सर्व्हे नं. २०१ हिस्सा नं. १ (भाग) आणि सर्व्हे नं. २०२ (भाग), सि.स.नं. १३८७/११ क्षेत्र ९८३.८० स्के. मी. मधील ओम जगदीश को-ऑप हौसिंग सोसायटी मधील शॉप नं. १, क्षेत्र १३०० स्के. फुट (ग्राउंड+अप्पर बेसमेंट)

दिनांक: २१/०१/२०२१

श्री. सुहास रामचंद्र पाटील डेप्यू. जनरल मॅनेजर व प्राधिकृत अधिकारी राजारामबापू सहकारी बँक लि; पेठ (शेड्युल्ड बँक) पेठ. ता. वाळवा. जि. सांगली

Public Notice All concerned are hereby informed through this Public KHIMAIBEN VELJI CHHEDA LEENA POPATLAL GALA AND KEJAS VELJI CHHEDA are going to release their rights Shares in respect of one Flat which is situated at, **B-302** Saraswati Tower, Parsi Panchayat Cross Road, Near Sona Udyog, Andheri East Mumbai- 400069. In favour of MR. RAMESH V. CHHEDA, If anyone having any claim then approach to my Client within 15 Days from the Publication of This Notice Thereafter no claim shall be entertain.

MAHENDRA T. SINGH Advocate High Court Office at, 404, A Wing Royale Enclave, Parsi Panchaya Road, Andheri East, Mumbai- 400069. Place: Mumbai

जाहीर नोटीस सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात

येते कि फ्लॅट नं. बी/७०८, सातवा मजला, देव सृष्टी को-ऑप. हौसिंग सो. लि., ६० फीट रोड, भाईंदर प., जि. ठाणे, श्रीमती भिखीबेन जयंतीलाल शाह, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्रीमती भिखीबेन जयंतीलाल शाह, ता. ८/४/२०२०, रोजी मयत झालेले असन त्यांच्या वारसापैकी म्हणून श्री मनिष **जयंतीलाल शाह**, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू** श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प), जि. ठाणे – ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाहीँ असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल. सुनील बी. गारोडिया

(वकील, उच्च न्यायालय मुंबई) दि.२१.०१.२०२१ **APPENDIX - 16**

Public Notice

date of expiry of its period.

Naigaon(East) - 401208

society office during office hours fron he date of publication of the notice til ne date of expiry of its period. or and on behalf of

Hon. Secretary/ Chairman Place : Mumbai Date :- 21/01/2021

Mangal Karini CHS Ltd

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

आणि

क्विकर रियाल्टी लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय-१ला मजला, प्लॉट क्र.४६/४७, जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा, परळ, मुंबई-४०००१२.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **मंगळवार, १२ जानेवारी, २०२१** रोजी झालेल्या विशेष

सर्वसाधारण सभेत मंजर विशेष ठरावानसार कंपनीचे नोंदणीकत कार्यालय महाराष्ट्र राज्यातन कर्नाटक राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक/केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in)** वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक, पत्ता: १००, एव्हरेस्ट, ५वा मजला, मरिन ड्राईव्ह, मुंबई**-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात

१ला मजला, प्लॉट क्र.४६/४७, जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा, परळ, मुंबई-४०००१२. क्विकर रियाल्टी लिमिटेडकरिता

राजेश संकपनकुट्टी वारीयर

सही/-

मी, **संजीव कुमार प्रतापराय जानी** राहणार अे/१, त्रिमुर्ती बिल्डिंग, कार्टर रॉड नं. ३ बोरीवली (पूर्व), मुंबई- ४०००६६ जाहीर करतो की माझे पिता **प्रतापराय आर. जानी** यांचा मृत्यु दि. २७/११/२०१४ रोजी झाले. त्याचे नावावर TOYOTA QUALIS MH04BK6793, 2002 MODEL ENGINE NO. 772295, CHASSIS NO 1010702 गाडी रजीस्टर्ड आहेत. ज्यार कानुनन वारिस मी **संजीव कुमार प्रतापरा**य जानी आहे. आणी माझे नावावर ट्रान्सफर करण्यासाठी **R.T.O ठाणे** येथे अर्ज केला आहे. जर कोणाला काही हरकत असल्यास त्यांनी १५ दिवसाचे आत R.T.O ठाणे येथे संपर्क करावा.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. रामसमुज सी. जैस्वाल व पुनम आर. जैस्वाल (आमचे अशील) हे फ्लॅट क्र.१०१. ६१५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, वास्तुकल्प इमारत, वास्तकल्प कोहौसोलि.. सीटीएस क्र.८९३ व ८९२/१ ते ४, गाव मरोळ, मरोशी रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ (यापुढे सदर मालमत्ता येथील मालमनेसमोर कर्ज घेऊ दिन्छत आहेत. येथे नुमद करण्यात येत आहे की, श्री. रेजिनाल्ड कोअटेस सोसायटीद्वारा वितरीत दिनांक १०.१२.१९९ रोजीचे वाटपपत्रानसार सदर मालमत्तेचे मळ प्राप्तकर्ते रेजिनाल्ड कोअटेस, श्री. जोसेफ कोअटेस, श्री. हर्बर्ट कोअटेस, श्रीमती एल्विरा विन्सेन्ट कोअटेस, श्रीमती एग्नेस परेरा यांच्या दरम्यान झालेला दिनांक २८ ०२ २०१२ गोजीचे पारिवारीक व्यवस्थेचे नोटरीकृत अहवालानुसार सदर मालमत्ता श्री रेजिनाल्ड कोअटेस, श्रॉ. रफायल कोअटेस व श्री. जोमेफ कोअटेम यांच्याटारे मंयक धारण करण्याम मान्यता दिली होती. तथापि दिनांक २८.०२.२०१३ रोजीच्या नोटरीकृत मुक्तता करारनामानुसार श्रीमर्त एल्विरा विन्सेन्ट कोअटेस व श्री. हर्बर्ट कोअटेस, . मुक्तकर्ता यांनी श्री. रेजिनाल्ड कोअटेस, श्री. रफायल कोअटेस व श्री. जोसेफ कोअटेस, प्राप्तकर्ता यांच्य नावे सदर मालमत्ता मुक्त केली होती. यापुढे श्री रफायल कोअटेस यांचे २७.०८.२०१९ रोजी निधन झाले आणि त्यांनी दिनांक २०.०३.२०१९ रोजीचे नोंदणीकृत मृत्युपत्र केले होते (बीडीआर-१/४०६३/ २०१९), ज्याद्वारे त्यांची मालमत्ता त्यांचा मुलगा व पत्नी अनुक्रमे श्री. निली सेविओ आर. कोअटेस आणि श्रीमती डोरिना रफायल कोअटेस यांच्या नावे करण्यात आली होती. यापुढे सदर मालमत्तेकरिता सोसायटीचे भा

कोअटेस व श्रीमती डोरिना कोअटेस यांच्या नावे सदर सोसायटीने नाव केले होते. आता येथे नमुद करण्यात येत आहे की, श्री. रेजिनाल्ड कोअटेस, श्री. जोसेफ कोअटेस, श्री. निल सेविओ आर कोअटेस व श्रीमती डोरिना कोअटेस हे सदर मालमत्त विक्री व हस्तांतर करू इच्छित आहेत आणि श्री. रामसमुज छाकोदिराम जैस्वाल व पुनम रामसमुज जैस्वाल यांच्या नावे विक्री करारनामानसार उपरोत्त विक्री व्यवहाराचे निश्चिती पक्षकार श्री. हर्बर्ट कोअटेस. श्रीमती एल्विरा विन्सेन्ट कोअटेस, श्रीमती एग्नेस परेरा यांच्या मार्फत करू इच्छित आहेत. खालील स्वाक्षरीकर्ता वकील यांनी सर्व व्यक्तींकडन यासंदर्भात विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण अधिभार, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा मालकीहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणतार्ह अधिकार, हक्क, हित, दावा असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशन तारखेपासन ७ दिवसात सद मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हितबाबत वर नमुद माझे अशिलाबाबत मालकीत्वाकरिता त्यांचे

प्रमाणपत्रावर श्री. रेजिनाल्ड कोअटेस. श्री. जोसेफ

जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, कोणाही व्यक्तीचे दावा/आक्षेप नाहीत आणि असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत.

दावा/आक्षेप पृष्ठ्यर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह लेखी

कळवावे.

ठिकाण: ठाणे दिनांक: २१.0१.२0२१ वकील उच्च न्यायाल

लॉ व्हेरिटास कार्यालय क्र.१०६, १ला मजला, दामोद निवास, टीबीझेड ज्वेलर्स समोर, बी कॅबिन गोखले रोड, ठाणे (प.), मुंबई-४००६०१